

Date:- 23rd May, 2024

To, The General Manager Capital Market (Listing) National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, BKC Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 Symbol: RUBYMILLS	To, Dy. General Manager Marketing Operations (Listing) The BSE Limited P. J. Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Code: 503169
--	--

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of Newspaper Publication as per Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (LODR) Regulations, 2015 for Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024

Pursuant to the above Regulations, please find enclosed public notice published in the following newspapers in respect of Financial Results for the meeting of Board of Directors held on 21st May, 2024 to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2024.

1. The Free Press Journal
2. Navshakti

Kindly take the same on your records.

Thanking you,

For THE RUBY MILLS LIMITED

ANURADHA
NISHIKANT
TENDULKAR

Digitally signed by
ANURADHA NISHIKANT
TENDULKAR
Date: 2024.05.23
16:03:38 +05'30'

Anuradha Tendulkar

Company Secretary and Compliance Officer

<div><div>THE RUBY MILLS LIMITED</div><div>CIN : L17120MH1917PLC000447</div><div>Regd. Office : Ruby House, J. K. Samant Marg, Dadar (W) Mumbai-400028</div><div>Phone No. +91-22-24387800, Fax No. +91-22-24378125,</div><div>Email Id : info@rubymills.com, Website : www.rubymills.com</div></div>					
AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024					
Rs. in Lakhs (except earnings per share)					
Sr. No.	Particulars	FOR THE QUARTER ENDED			FOR THE YEAR ENDED
		Audited	Un Audited	Audited	Audited
		31st March 2024	31st Dec 2023	31st March 2023	31st March 2024
1	Total income from operations	7,847.15	5,906.70	7,877.93	25,035.26
2	Net profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	2,104.49	1,462.28	1,295.79	5,565.93
3	Net profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	2,104.49	1,462.28	1,295.79	5,565.93
4	Net profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1,619.86	1,109.07	1,106.33	4,454.26
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,636.59	1,117.09	1,110.20	4,481.89
6	Equity share capital of Rs. 5 each/-	1,672.00	1,672.00	1,672.00	1,672.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	NA			
8	Earnings Per share (before & after extraordinary items) of Rs. 5/- each)				
	Basic and Diluted (Rs.)				
	Basic :	4.82	3.32	3.31	13.32
	Diluted :	4.82	3.32	3.31	13.32
<div>Notes to financial results :</div> <div><div><div>1. The above Audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under Section 133of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 21st May, 2024.</div><div>2. National Company Law Tribunal (NCLT) vide Order dated 22.12.2023 recorded the payment of Rs.101 Crores by the Company to the Resolution Professional (RP) of Shreem Corporation Limited and accordingly the Company's IA 1002/2022 was disposed. Further NCLT vide order dated 5/4/2024 has directed the Resolution Professional (RP) to pay the said amount to the secured Creditor of Shreem Corporation Limited viz State Bank of India. Giving credence to this development, State Bank of India has informed the appropriate authorities to mitigate action against the Company and is looking to further strengthening banking relationship with the Company.</div><div>3. The financial result for the quarter and year ended on 31st March, 2024 have been audited by Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) regulations, 2015.</div><div>4. The figures for the quarter ending 31st March are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on 31st March and the un-audited published year-to-date figures upto the third quarter of the respective financial years.</div><div>5. Result for the quarter and year ended 31st March, 2024 are available on Bombay Stock Exchange Limited (URL : www.bseindia.com) and The National Stock Exchange (URL : www.nseindia.com) and on the Company's website (URL : www.rubymills.com).</div><div>6. The Board of Directors have considered and approved declaration of final dividend of Rs. 1.75 per equity share of Rs. 5 each for the financial year ended 2023-24 The same is subject to approval of shareholders in the ensuing Annual general meeting.</div><div>7. Figures for previous year/period have been regrouped wherever necessary.</div></div><div><div>For The Ruby Mills Limited</div><div>Sd/-</div><div>Bharat Shah</div><div>Managing Director</div></div><div><div>Date : 21st May, 2024</div><div>Place : Mumbai</div></div></div>					

दी रुबी मिल्स लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एएएच११७पीएलसी०००४४७

नों. कार्यालय : रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८.

दूरध्वनी : +९१-२२-२४३८७८००, फॅक्स : +९१-२२-२४३७८१२५

ईमेल आयडी : info@rubymills.com, वेबसाईट : www.rubymills.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

रु. लाखात

(प्रति समभाग प्राप्ती वागळत)

अ. क्र.	तपशील	संपलेल्या तिमाही साठी		संपलेल्या वर्षासाठी	
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		३१ मार्च, २०२४	३१ डिसें, २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,८४७.१५	५,९०६.७०	७,८७७.९३	२५,०३५.२६
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपूर्वी)	२,१०४.४९	१,४६२.२८	१,२९५.७९	५,५६५.९३
३	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपरचात)	२,१०४.४९	१,४६२.२८	१,२९५.७९	५,५६५.९३
४	कालावधीकरिता कर परचात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपरचात)	१,६१९.८६	१,१०९.०७	१,१०६.३३	४,४५४.२६
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/तोटा) (कर परचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर परचात) समाविष्टीत	१,६३६.५९	१,११७.०९	१,११०.२०	४,४८१.८९
६	समभाग भांडवल प्रत्येकी रु. ५/-	१,६७२.००	१,६७२.००	१,६७२.००	१,६७२.००
७	मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वागळत)	प्रना			
८	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर) प्रत्येकी रु. ५/-				
मुलभूत आणि सौम्यिकृत (रु.) :					
मुलभूत:		४.८२	३.३२	३.३१	१३.३२
सौम्यिकृत:		४.८२	३.३२	३.३१	१३.३२

वित्तीय निकालासाठी टीपा :

१. वरील वित्तीय निष्कर्ष हे ०८ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले तसेच संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

२. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) ने तिच्या २२.१२.२०२३ दिनांकित आदेशामार्फत श्रीम कॉर्पोरेशन लिमिटेडचे निराकरण व्यावसायिक (आरपी) कडे कंपनी द्वारे रु. १०१ कोटीचे प्रदान अभिलिखित केले आणि त्यानुसार कंपनीचे आवप १००२/२०२२ निकालात काढण्यात आले. पुढे, एनसीएलटी ने तिच्या ५/४/२०२४ दिनांकित आदेशामार्फत श्रीम कॉर्पोरेशन लिमिटेडचे तारण धनको म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया कडे सदर रकम प्रदान करण्यासाठी निराकरण व्यावसायिक (आरपी) ला निर्देश दिले. सदर प्राप्तीला विस्वास देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीच्या विरोधात कार्यवाही कमी करण्यासाठी योग्य प्राधिकरणकडे माहिती दिली आहे आणि कंपनी सह बँकिंग व्यवसाय मजबूत करण्यासाठी पहात आहे.

३. ३१ मार्च, २०२४ रोजीस संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्ष सेबी (लिटस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यक असल्याने वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केले आहे.

४. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आकडेवारी ३१ मार्च रोजीस संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अलेखापरीक्षीत तारखेरोजीस प्रकाशित वर्षाची आकडेवारी दरम्यान नीलानिक आकडेवारी आहे.

५. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी निष्कर्ष बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाईट (युआरएल : www.bseindia.com) आणि टी रँगनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट (युआरएल: www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल : www.rubymills.com) वर उपलब्ध आहेत.

६. संचालक मंडळाने २०२३-२४ साठी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रु. ५ च्या समभागावर प्रत्येकी रु. १.७५ चा अंतिम लाभांश विचारार घेतला, मंजुरित आणि घोषित केले. सदर आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.

७. आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठीच्या आकडेवारीचे पुनर्मंडन केले आहे.

दी रुबी मिल्स लिमिटेड साठी

सही/-

भरत ग्राह

ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकिय संचालक